

सेवा प्रवेश नियम
सेवा भरतीसाठी विहित अनुभवाच्या
ग्राह्यतेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक : एसआरबी-२००४/प्र.क्र.१०/०४/१२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३ जुलै, २००४.

परिपत्रक

शासन सेवेतील निरनिराळ्या सेवेतील/संवर्गातील/श्रेणीमधील पदावर सरळ सेवेने/नामनिर्देशनाने सेवाभरती करण्याकरिता आवश्यकतेनुसार सेवा प्रवेश नियमाद्वारे अनुभवाचा कालावधी विहित केलेला असतो. तथापि अनुभवाच्या कालावधीची गणना करताना कोणत्या प्रकारचा अनुभव ग्राह्य धरण्यात यावा याबाबत निश्चित आदेश सध्या उपलब्ध नाहीत.

२. शासन प्रवेशासाठी अनुभव विहित करण्यामागे शासनाची भूमिका नव्याने सेवेत / संवर्गात प्रवेश करण्याच्या उमेदवारांचे ज्ञान त्या विविक्षित पदाकरिता पुरेसे असून त्या पदाची कर्तव्य / जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो सक्षम आहे किंवा कसे याची पडताळणी व्हाकी ही आहे. त्यामुळे अल्पकालावधीची किंवा तासिका तत्वावर, अतिरिक्त कार्यभार, प्रशिक्षण अभ्यागत किंवा अशदानात्मक अशा स्वरूपाचे काम केलेल्या उमेदवारांना जर ते काम पूर्ण वेळ केलेले नसेल तर तो अनुभव नियुक्तीसाठी पुरेसा अनुभव असल्याचे गृहित धरणे योग्य होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचा सर्वकष विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, यापुढे सरळ सेवेने/नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी उमेदवाराच्या अनुभवाच्या कालावधीची गणना करताना रोजंदारी, कार्यव्ययी, करार पध्दतीवर, मानधन इ.स्वरूपात केवळ पूर्णवेळ काम केले असल्यासच असा कालावधी नियुक्तीसाठी विहित केलेल्या अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात यावा. मात्र तासिका (on hour basis), नियतकालिक (periodical), अंशकालीन (part time), विद्यावेतन (on stipend), अभ्यागत (visiting), अंशदानात्मक (contributory), विनावेतन (without pay) तत्वावर केलेल्या अंशकालीन सेवेचा कालावधी, तसेच प्रभारी (incharge) म्हणून नेमणूकीचा कालावधी, अतिरिक्त कार्यभाराचा (additional charge) कालावधी अनुभवासाठी ग्राह्य धरता येणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

२००४/०४/१२
(बा.बा. नारायणकर)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव,

सर्व मंत्रालयीन विभागांचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

* प्रबंधक,मूळ शाखा,उच्च न्यायालय,मुंबई ,

* प्रबंधक,अपील शाखा,उच्च न्यायालय,मुंबई,

* प्रबंधक,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई,

* सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई ,

* सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,

* सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई,

* राज्य निवडणूक आयुक्त,राज्य निवडणूक आयोग,नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,

* महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र, मुंबई,

* महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

* महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र, नागपूर,

* महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व परीक्षा),महाराष्ट्र, नागपूर,

* महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (दोन प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी,मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन,नवी मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवडनस्ती,

*पत्राने.